

आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित
महाराष्ट्र अग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट)
प्रकल्पासाठी सन २०२४-२५ करीता
निधी वितरीत करणेबाबत...

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
शासन निर्णय क्रमांक: मॅग्नेट ०८२४/प्र.क्र.९३/२१-स
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक: २६ मार्च, २०२५.

वाचा:-

- १) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र.कृपमं-०११८/प्र.क्र.९३/२१-स, दि.३०.०९.२०२०.
- २) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र.योजना-१०२०/प्र.क्र.१८३/२१-स, दि.०९.१०.२०२०.
- ३) शासन निर्णय सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र.मॅग्नेट-०८२४/प्र.क्र.२४५/२१-स, दि.२१.०२.२०२५
- ४) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र. मॅग्नेट ०८२४/प्र.क्र.९३/२१-स, दि.०४.०६.२०२४.
- ५) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अर्थसं-२०२४/प्र.क्र.८०/अर्थ-३, दि.२५.०७.२०२४ व दि.१२.०२.२०२५.
- ६) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र. मॅग्नेट ०८२४/प्र.क्र.९३/२१-स, दि.१९.१२.२०२४
- ७) प्रकल्प संचालक, मॅग्नेट प्रकल्प यांचे पत्र क्र./मॅग्नेट/निधी मागणी २०२४-२५/२८३०/२०२४, दि.२७.०२.२०२५.

प्रस्तावना:-

आशियाई विकास बँक (ADB) अर्थसहाय्यित “महाराष्ट्र अग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) (Maharashtra Agribusiness Network-MAGNET)” प्रकल्प ६ वर्षासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यास संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. मॅग्नेट प्रकल्पामध्ये राज्यात उत्पादित होणाऱ्या डाळींब, केळी, संत्रा, मोसंबी, सिताफळ, पेरु, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी, मिरची (हिरवी व लाल) व फुलपीके याप्रमाणे ११ फलोत्पादन पीकांचा समावेश होता. तदनंतर संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णयान्वये सदर प्रकल्पामध्ये दि.१४.४.२०२३ पासून आंबा, काजू, लिंबू व पडवळ ४ पिकांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सदर प्रमुख १५ फलोत्पादन पिकांच्या मुल्यसाखळ्या विकसित करणे, मुल्यसाखळ्यांमध्ये खाजगी गुंतवणुक आकर्षित करून शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ करणे, फळे व भाजीपाल्याचे काढणी पश्चात नुकसान कमी करणे, त्यांची साठवणुक क्षमता वाढविणे, मागणीनुसार मालाची मुल्यवृद्धी करणे, वितरणक्षमता कार्यक्षम करणे आणि शेतकरी उत्पादक संस्थांचा मुल्यसाखळीतील सहभाग वाढविणे, महिला व दुर्बल घटकांचा सहभाग वाढविणे हे प्रकल्पाचे मुख्य उद्देश आहेत.

मॅग्नेट प्रकल्पासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी राज्य हिश्याकरीता रु.७८००.०० लक्ष व बाह्य हिश्याकरीता रु.१८२००.००लक्ष असा एकूण रु.२६०००.००लक्ष इतका निधी अर्थसंकल्पीत झालेला आहे. सदर मंजूर निधीपैकी राज्य हिश्याकरीता रु.२७००.००लक्ष व बाह्य हिश्याकरीता रु.६३००.००लक्ष याप्रमाणे रु.९०००.००लक्ष इतका निधी संदर्भ क्र.३ येथील दि.०४.०६.२०२४ च्या शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आला आहे. तदनंतर संदर्भ क्र. ५ येथील दि.१९.१२.२०२४ च्या शासन निर्णयान्वये राज्य हिश्याकरीता रु.१९५०.००लक्ष व बाह्य हिश्याकरीता रु.४५५०.००लक्ष याप्रमाणे एकूण रु.६५००.००लक्ष इतका निधी वितरीत करण्यात आलेला आहे.

आता, सन २०२४-२५ या चालू आर्थिक वर्षासाठी मंजूर निधीपैकी राज्य हिश्याकरीता रु.११४७.२०लक्ष व बाह्य हिश्याकरीता रु.९२५२.८०लक्ष असा एकूण रु.१०४००.००लक्ष इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (MAGNET) प्रकल्पासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता राज्य हिश्याकरीता रु.११४७.२०लक्ष (अक्षरी रुपये अकरा कोटी सत्तेचाळीस लक्ष वीस हजार फक्त) व बाह्य हिश्याकरीता रु. ९२५२.८०लक्ष (अक्षरी रुपये ब्याण्णव कोटी बावन्न लक्ष ऐंशी हजार फक्त) असा एकूण १०४००.०० लक्ष (अक्षरी रुपये एकशे चार कोटी फक्त) इतका निधी वितरीत करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

२. आशियाई विकास बँक सहाय्यित महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट) प्रकल्पासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीत व वितरीत करावयाच्या निधीचा तपशील खालीलप्रमाणे आहे:-

(रुपये लाखात)

लेखाशिर्ष	राज्य/बाह्य हिस्सा	अर्थसंकल्पित निधी	चालू वर्षी वितरीत केलेला निधी	आता वितरीत करावयाचा निधी
४४३५ ००४८	राज्य हिस्सा (३०%)	७८००.००	४६५०.००	११४७.२०
४४३५ ००५७	बाह्य हिस्सा (७०%)	१८२००.००	१०८५०.००	९२५२.८०
एकूण	१००%	२६०००.००	१५५००.००	१०४००.००

३. महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (MAGNET) प्रकल्पासाठी होणारा खर्च खाली नमूद केलेल्या दोन लेखाशिर्षाखाली सन २०२४-२५ करीता मंजूर असलेल्या अर्थसंकल्पीय निधीतून भागविण्यात यावा:-

राज्य हिस्सा-लेखाशिर्ष	बाह्य हिस्सा-लेखाशिर्ष
मागणी क्र. व्ही -३ ४४३५ - इतर कृषि विषयक कार्यक्रम यावरील भांडवली खर्च (०१), पणन व गुणवत्ता नियंत्रण (१९०) सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणूका (००)(०१) आशियाई विकास बँक सहाय्यित महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट) (राज्य हिस्सा ३० टक्के) (कार्यक्रम) ४४३५ ००४८, ५४-गुंतवणूका	मागणी क्र. व्ही -३ ४४३५ - इतर कृषि विषयक कार्यक्रम यावरील भांडवली खर्च (०१), पणन व गुणवत्ता नियंत्रण (१९०) सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमांतील गुंतवणूका (००)(०२) आशियाई विकास बँक सहाय्यित महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट) (बाह्य हिस्सा ७० टक्के) (कार्यक्रम) ४४३५ ००५७, ५४-गुंतवणूका

४. उपरोक्त परिच्छेद क्र.२ येथील तक्त्यात नमूद केलेल्या निधीचे आहरण व वितरण करण्यासाठी श्री.संतोष झा. देशमुख, उप सचिव (पणन) (१००१०), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांना नियंत्रक अधिकारी व श्री.सु.पु.पांगारकर, कार्यासन अधिकारी (रोख शाखा), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. या शासन निर्णयान्वये मंजूर केलेला निधी अधिदान व लेखा अधिकारी कार्यालय, मुंबई येथून आहरीत करून संबंधितांना वितरीत करण्याची कार्यवाही आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी यांनी करावी.

५. मॅग्नेट प्रकल्पाकरीता उपलब्ध करून देण्यात आलेला निधी RTGS सुविधेद्वारे प्रकल्पाच्या बँक खात्यावर जमा करावयाचा असून, त्याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे :-

बँकेचे नाव	बँक ऑफ इंडिया, स्वारगेट शाखा, पुणे-०९
खात्याचे वर्णन	MAGNET SOCIETY PMU
खाते क्रमांक	०५०८२०११००००८२०
IFSC CODE	BKID००००५०८

६. या शासन निर्णयाद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी ज्या कारणास्तव मंजूर केलेला आहे, त्याच कारणासाठी विनियोग करण्याबाबत प्रकल्प संचालक, मॅग्नेट प्रकल्प यांनी खात्री करावी आणि यासंदर्भातील अनुपालन अहवाल व निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास तत्परतेने सादर करावे.

७. प्रकल्प संचालक यांनी सदर प्रकल्पांतर्गत खर्ची पडणाऱ्या निधीची आशियाई विकास बँकेकडून सत्वर प्रतिपूर्ती मिळवावी व मिळालेल्या प्रतिपूर्तीबाबत शासनास वेळोवेळी अहवाल पाठवावा.

८. वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि.१२.०२.२०२५ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार विहीत केलेल्या अटींची पूर्तता होत असल्याने, सदर परिपत्रकान्वये या विभागास प्रदान केलेल्या अधिकारानुसार हा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

९. सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१२३/का.१४३१, दि.०६.०३.२०२५ अन्वये व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१९६/२०२५/व्यय-२/, दि.१३.०३.२०२५ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

१०. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०३२६१२२०१७५४०२ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(माधवी सं.शिंदे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.मंत्री (पणन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. प्रधान सचिव (सहकार व पणन), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
३. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे.
४. प्रकल्प संचालक, महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅगनेट) प्रकल्प, पुणे.
५. महालेखापाल, महाराष्ट्र राज्य -१ (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरिक्षा) मुंबई.
६. महालेखापाल, महाराष्ट्र राज्य -२ (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरिक्षा) नागपूर.
७. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई.
८. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
९. कक्ष अधिकारी (व्यय-२/अर्थसंकल्प-१३/ऋण व हमी कक्ष), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. कक्ष अधिकारी (१४३१), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. अवर सचिव/कक्ष अधिकारी (१७-स/रोख शाखा), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. निवडनस्ती (२१-स).